

१ नावः प्रतिक संजय देशमुख.

पत्ता : डा. एडा, नां० नेवासा, जि० अहमदनगर

निबंधाचा विषय : भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षा
मोबाइल क्रमांक : १०२२८९९३००

Email id - pratikn458@gmail.com

“ सर्वत मधुर स्वर
 ना भैफलीतील ग्राऊचा
 ना पहाडातून इरणा-या पाऊचा
 ना सागराचा ना कुजनाचा
 ना आमंत्रक ओठातील हसण्याचा ”

सर्वत मधुर स्वर
 कोठेतरी
 कोणाच्या लरी
 मनगटावरील शृंखला
 खळाखळा तुटण्याचा ”

- कुसुमाग्रन

इतकानुशासनकाच्या गुलामजीरीच्या शृंखला तोडत ७५ ऑगस्ट १९४७ ला भारतमातेने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. या देशाने विश्वरबेल्या तुकड्याने स्वतःला सांधिज ने या देशाच्या 'संविधानाच्या' माहित्यमातृत्व ने संविधान बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वानाच्या विशेष म्हणजे असे 'संविधान' जे पराकोटीच्या शोधीकरण, अन्याय झोगलेल्या व त्याच अन्यायाला न्यायाची परिभाषा समाजावून झांगणाच्या, व समाजाधिष्ठीत समाजरचनेची आश मनात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या हातून साकारले.

नियतीशी केलेल्या करारातुन प्राप्त स्वातंत्र्यासाठी चंगले व उदाल काही साकारायचे असेहे तर अशाच समतामुळक समाज इचनेची तत्वे संविधानात असायला हवी असे घटनाकारकांना वारंत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व जवाहरभान नेहरु यांच्या सारख्या लोकशाहीच्या शिळ्पकारांनी वीठेवर वीट रचुन साकारलेल्या मंजेबूत पायावर आधारलेल्या लोकशाहीत संविधानीकु मुल्यांचा पाया रोवला होता. भारतीय संविधान म्हणजे आधुनिक मुल्यव्यवस्था आहे. ज्यात एक मुल्य भारतीय घटनेने स्विकारलेले मुल्य म्हणजे 'धर्म-निश्चेत्तना':

धर्मनिश्चेत्तना :. धर्मनिश्चेत्तना ही एक व्यापक संकल्पना आहे. भारतीय शास्त्रघटनेते धर्मनिश्चेत्तना ली एक विधायक संकल्पनेच्या आधारे म्हणजेच देशातील सर्व धर्मांना समान दर्जा आणि समान समर्थन आहे.

५० बाबासोहेब आंबेडकरनी भारतीय समाजातील 'मेदमुब्क' धार्मिक संघटनील सामाजिक उत्तरणीचा अवृद्धास केला होता, किंवृता या जाचक धार्मिकता व जातीयतेची दाहकता ती त्यांनी स्वतः मोगलेनी होती. नव्या भारताचा येहरा येणाऱ्या काळात कसा असावा याचं पुरेपुर विचारमध्येन डॉ. आंबेडकरनी व सांविधान संघेतील महानीय व्यक्तित्वांनी केले. परश्पर शांतता, स्वातंत्र्य, व समता हाच भारताचा पाठ्यठरवून भारताचा धार्मिक कल कोणाही एका धर्माकडे न सुकवता अगर कुण्ड्या हुका धर्माचा नाहक ह्वेष न करता सर्व नागरिकांच्या समानत्वाला प्राधान्य 'धर्मानिरपेक्षता' या नत्वातुन डॉ. बाबासोहेब आंबेडकरनी दिले.

सांविधानातील 'धर्मानिरपेक्षता' भारतात विकसीत झालेले धार्मिक नैतिकता आहे असे मी मानतो. म्हणजे कोणत्याही सकास्ये धार्मिक, धर्माच्या आधारावर वगळव्या गेल्याची मावना, चुल्यम आणि आषिरज्य गाजवृत्याचे सकार यांपासून समजाला मुक्त ठेवणे होय.

डॉ. आंबेडकरनी सांविधान निर्भीती करताना नेहां त्यांच्या समोर आदर्श शक्त्यपूर्वक होती ती बुद्धकालीन शाशकाच्याची. अगम्यरातील घटना विशेषत: अमेरिका व इंग्लंड येथील धर्मसन्ता धर्मान्तरित होत्या. बाबासोहेबांना 'धर्मसंता' अमान्य होती. 'ग्रंथप्रामाण्य' तर मुळीच मान्य नव्हते. त्यामुळे धर्म आणि राजकारण हे दोन विश्विन्न घटक. एकमेकेला समांतर असलेले. त्यामुळे 'धर्मानिरपेक्षता' हा शब्द मुळ सांविधानाच्या 'प्रस्ताविकेत' घालवा, असे बाबासोहेबांना वाटले नाही. हा शब्द अंतर्भुत करूयात आला तो १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीमुळे. या ४२ व्या घटनादुरुस्तीमुळे 'धर्मानिरपेक्षता' अर्थ असा लावला गेला की, भारतीय राज्यसंस्थेला स्वतःचा धर्म नसेल, धर्म व राजकारण यांची सरमिसळ केली जाणार नाही. धर्म ही बाब केवळ खाजगी जीविनापुरतीच मर्यादित केली जाईल. याचाच अर्थ सर्व लोकांना सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून धर्माचा प्रचार आणि आचरणाचा आधिकार आहे हे घटनील होते. घटनाकारकांनी मुळभूत आधिकारातील धर्मस्वातंत्र्याचा कलम २५ व मार्गदर्शकु लाले याचा वार्ता अर्थ हे धर्मानिरपेक्षताच्या नत्वाचे प्रतिविंश दर्शवतो.

धर्म स्वातंत्र्य हा आलिकडच्या काळात मान्य केलेला अत्यंत महत्वाचा नोगरी आधिकार आहे. 'धर्मानिरपेक्षता' हा भारतीय राजकारणाचा. समाज-कारणाचा इवास आहे. भारतातील धर्मानिरपेक्षतेचा उदय युरोपसारख्या वर्चविशेषी संघर्षाची परिणामी नव्हता. युरोपात धर्मानिरपेक्षतेचा उग्रमा-

धर्मसंस्था चर्चविलोद्ध अंगषातून आल्याने, त्यात निरिश्वरवादी विचार समान होता. महान् स्वांगाविकपणी धर्मनिरपेक्षता धर्मविशेषी तत्त्व नसले, तरी ती धर्म आणि राजकारण यांची कारकत आहे, असे प्रारूप मांडले गेले.

भारतात 'धर्म' हा नेहमीच 'मध्यवर्ती' राहीला आहे. महात्माचे 'धर्मनिरपेक्षता' म्हणजे 'धर्माची कारकत' अथवा धर्मविशेष नव्हे. या धर्मनिरपेक्ष तत्त्वानानाची बैरकु सर्वधर्म छाद्देत आहे. भारतीय संविधानात विशद 'धर्मनिरपेक्ष' तत्वाची विचारचौकट बहुधार्मिक तत्वावर आधारात आहे. संविधानकत्यांनी धर्मनिरपेक्षले संदर्भात सर्व समावेशकु नीतीचा आंगिकार केला आहे. स्वातंत्र्यानंतर काही बुद्धिवाद्यांनी धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविशेष नव्हे तर शासन कुरुत्याही धर्माला आपला संबोधणार नाही कुरुत्याही धर्मात हस्तलेप करणार नाही. म्हणजे धार्मिक तटस्येचा अवलंब करेल, अशी मांडणी करण्यास सुरवात केली. पंडित नेहमेंची कभी-आधिकु प्रमाणात हीच दृष्टी होती. परंतु भारतीयांच्या संदर्भात ले साध्य होणार नाही. हे कळुन चुकल्याकड मात्र त्यांनी भारतीय धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्यसंस्थेने सर्व धर्माना समान संरक्षण देणे ली इतिकर्तव्यता मानली. शक्य संस्था जर धर्मनिरपेक्ष तत्वाचा आंगिकार करत असेल तर, शक्य संस्था सर्वधर्मीयांना समानतेने वागवेल.

भारतीय धर्मनिरपेक्षतेला एक मोझेकु फ्रेम असे म्हटले जाले कारण, त्यामह्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एका संमिश्र संस्कृतीचा घटक होतान. ४२०या घटनादुरुस्तीने हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत आंगिकारले. प्रारंताच्या मूलभूत हक्कांमह्ये अथकर्तीच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांविषयी आधीच तरनुदी करण्याचा आल्या होत्या. घटनासामितीचे जेष्ठ नेते के.टी.शिंगे यांनी 'समाजवादी' व 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द संविधानाच्या कठम, मह्ये असायला हवे असे स्पष्ट सुचवलेले होते. ४२०या घटनेने समाविष्ट 'धर्मनिरपेक्ष' शब्द राज्य आणि धर्म यांचे संबंध स्पष्ट करले. धर्मनिरपेक्षीची मुळ संकल्पना धर्माला राज्यापासून वेगळे करण्यासाठी राज्याच्या संचालन आणि निती-विधिवाद्यामह्ये धर्माचा हस्तलेप शेवढे व राजसना केवळ विशेष धर्माची जनरक्तीकु अथवा विशेष धर्महुषक न राहता सर्वधर्मीयांना संविधान कायदा आणि व्यासकिय व्यायामानिये.

रताचे धर्मनिरपेक्षत्व हे सकारात्मक तत्व आहे. सकारात्मक धर्म-
निरपेक्षत्व म्हणजे धर्म बदलण्याचा, धर्म सोडण्याचा, धर्मचे मर्यादीन
आचरण करण्याचा आधिकार असेल. म्हणजे धर्माबाबतीन व्यक्तीचे
स्वातंत्र्य हा भारतीय धर्म निरपेक्षतेचा दृष्टीकोन आहे. भारतीय
स्वातंत्र्याचा अविष्कार धर्मनिरपेक्षसेतुन प्रतिविंशीन छोल असतो.

त्यामुळे व्यक्ती धर्माच्या परिधेजात घार्मिक, निधमी असू शकते,
या व्यासन व्यवस्था निधमीच राहते. कुठल्याच धर्माचा अनुबय
आणि कुठल्याच धर्माचा द्वेष यात अपेक्षीत नाही. भारतीय स्वातंत्र्य
समरातील उत्तराधीन स्वतंत्र भारत कसा असेल याचे स्वप्न स्वातंत्र्य
सेनांनी पाहिले होते, त्या स्वप्नांपैकी भारत हा धर्मनिरपेक्षता' या
तत्वाना बांधील राहील हे एक तत्व होते. भारताने धर्मनिरपेक्षते
सोबत बांधील राहुनही सर्व भारतीयांना समान नाशकित्व
देऊन धर्मस्वातंत्र्य हा नाशकिंचा मुलभूत आधिकार देण्यात
आला. भारतीय संविधानाच्या भाग ३ माधील कलम २४, २५, २६
२५, २६ मध्यूल व संविधानाच्या मार्गदर्शक तत्पांस॑द्धर्मतीत्र भाग
४ मध्ये 'धर्मनिरपेक्षता' या तत्वाच्या घार्मित आत्मासु कायम
देवण्यात आले. भारतीय समाज हा धर्माधिष्ठीतु आहे आणि भारतीय
शक्यव्यवस्था कृती धर्मनिरपेक्षतावादी. भारतीय संविधानाला भारतीय
समाज हा विषमता, अन्याय, शोषण मुक्त करायचा आहे, किंवा
भारतीय समाजाचे उग्रस्थान हे धर्मसंस्था आणि सांप्रदायिकता असूल्या
कारणाने संविधानाने धर्मनिरपेक्षता तत्वासु विशेष घांगिकारात आहे.
आणि- आक्षांच्या भुमिकेनुसार धर्मनिरपेक्षता ही 'मानवता' या
तत्वाच्या समरूप होती परंतु नेहक- आ॒ब॒ड॒क॒र॒ंची भुमिका ही यापेक्षा
वेगळी होती. भारतीय संविधानात 'सञ्चावने' वितरित कोडूली उल्लेख
नाणी तरी वेगवेगळे मतस्वाह विचारात देऊन (धर्मनिरपेक्षता)
तत्व मुलभूत हक्कांच्यामारे देण्यात आली आहे.

भारतीय संविधानात कलम २५ व २८ दरम्यांन व्यक्तीत्या
धर्मस्वातंत्र्याचे आधिकार स्पष्ट केले आहे. धर्मनिरपेक्ष हे तत्व
हे कलम काढी समाणात स्पष्ट करते. धर्मनिरपेक्षता हे
भारतीय संविधानाच्या मुलभूत संश्येनेचे तत्व आहे.

कलम :- २५ धर्माचे आचरण :-

कलम २५ मध्ये सार्वजनिक सुव्यवस्था नितीभत्ता व आरोग्य इत्याहिंा बाधक नसणा-या बाबतील सर्व व्यक्तींना सहभद्रविवेक बुद्धिनुसार वागळ्याचे स्वालंब्य आहे तसेश आपल्या आवडीनुसार धर्माचा उच्चार ज्ञाचार व प्रसार करूयाचे स्वालंब्य आहे, हक्क आहे.

कलम २५ मध्ये व्यक्तींना जी धर्म स्वालंब्याचा हक्क दिलाय तो मर्यादित स्वरूपाचा आहे. म्हणजे व्यक्तींने धर्माच्या आचरण करत असताना त्या धर्मातील ज्ञा प्रथा परंपरा आहे त्या सार्वजनिक सुव्यवस्था व आरोग्य यांच्या विरोधी नसाऱ्यात. त्या प्रथा विरोधी असल्या से राज्यव्यवस्था त्या बँद करूयासहजानि नियम तयार करू शकतानि. धार्मिक आचरणाशी संलग्न असलेल्या आर्थिक, राजकीय व्यवहारांचे नियमन राज्य व्यवस्था करू शकते.

कलम २५ मध्ये धार्मिक विष्वास यासोबतच धार्मिक रीतींचा हेचवील समावेश होतो.

• कलम २६. धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन :-^{०७}

कलम २६ अनुसार सार्वजनिक सुव्यवस्था, नितीभत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहुन कोणताही धार्मिक पंथ, धार्मिक संस्था चालू शकतो तसेश जंगम व स्थावर मालमत्ता संपादन करून त्याचा कारभार पाहू शकतो. कलम २५ वैयक्तिक धार्मिक हक्कांना मंरक्षण प्राप्त करून हेते तर कलम २६ सामूहिक धार्मिक हक्कांना मंरक्षण प्राप्त करून हेते.

• कलम २७ :- धार्मिक कर

त्या कराची उत्पन्न दखाव्या विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी व इक्षणासाठी तर यश्च लोगार असेह लर असे कर सकतील वस्तुल केले जाणार नाही. परंतु याचा उद्देश सर्व धर्मांचे मंवर्धन असेत लर कर बावले जाऊ शकतात.

* कलम :- २८

कलम :- २८ :- शैक्षणिक संस्था

पूर्णपणे सरकारी अवर्चावर - चालणाऱ्या शिळगासंस्थेत कोणतेही धार्मिक शिळग दिले जाणार नाही. बिनसरकारी शिळग संस्थातून असे शिळग देण्यास कुर्खलेही ठक्कर नाही परंतु, असे शिळग घेतलेच पाहिजे अशी सकती विद्यार्थ्यांपर्यं केली जाणार नाही, शिळग देण्याआधी पालकांकरची अनुभवी घोरे आवश्यक आहे.

कलम :- २९ व कलम :- ३०

भारतीय संविधानात अल्पसंख्याकृ शाळींचा उल्लेख मिळत नाही. परंतु संविधानाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक हुक्कांच्या भाष्याभावाने अल्पसंख्यांकाचे हित सुरक्षीत ठेवण्याचा संघर्ष केला आहे. भारतात - धोरणात्महृष्टया एकत्र भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांकांद्वे) नरनुद आहे, भाषिक अल्पसंख्याकृ शाज्य सरकारू ठरवले व धार्मिक अल्पसंख्याकृ केंद्र सरकारू ठरवते.

* आजच्या काळानुसार धर्मनिरपेक्षतेची उपयुक्तता :-

स्वातंत्र्योन्नर्क काळात भारत हे एक राष्ट्र राज्य असून यासंदर्भातून कारसा वाद नव्हता. आधुनिक युगाचा लोकशाही प्राणीत भारत म्हणून जर इतावयाचे असेहा नर राज्यसंस्थेने 'धर्मनिरपेक्ष' असायला छवे. १९५६ मध्ये इंदिरा गांधीनी 'धर्मनिरपेक्ष' या तत्वाचा समावेश - भारतीय शांत्यधर्मेच्या संस्तावनेत केला तेहाली यासंदर्भात वाद - नव्हता; कारण १९४७ ना धर्माच्या आद्यारावरच फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला लोता, धर्म आणि राजकारण एकत्र आज्ञाकृ काय लोमे याची आनुभवी आपण घेतलेली आहे. त्यामुळे 'धर्म-निरपेक्षतेची विचारसंरणी' अंगेकारणे गरजेचे आहे.

* धर्मनिरपेक्षतेची आवश्यकता लोकशाही मुळ्यांचा विकास होण्यासाठी - भारताने धर्म व राज्यसंस्था यांची कूप विमावानी केली असून तरीही सत्यकृत्यानन्द राज्यकल्याणी धर्माचे राजकारण केलेले - दिसून येते. मतपेटीतील चुंतलेल्या हिलशंखामुळे धार्मिक आघेजाणाचे वापर सर्वदा राजकिय पक्ष करताना दिसतात. यातुन भारतीय राजकिय स्वार्थ साधना जात असला तरी भारतीय लोकशाहीचे भातोनात नुकसान होत आहे.

भारतीय संघरशांत्याच्या विकासासाठी 'धर्मनिरपेक्षता' * धर्मनिरपेक्षतेचे असे एक स्वरूप आहे जे पुर्णपणे पारचात्य नाही ते धर्मनिरपेक्षतेचे असे एक स्वरूप आहे जे पुर्णपणे पारचात्य नाही ते धर्मनिरपेक्षतेचे असा धार्मिक समाजाची ग्रज आवावले. स्वातंत्र्य, समता विविधांगी असा धार्मिक समाजाची ग्रज आवावले. स्वातंत्र्य, समता बंधूता या तत्वांच्या बांधणील धर्मनिरपेक्षता या नव्या तत्वांचे बंधूता या तत्वांच्या बांधणील धर्मनिरपेक्षता या नव्या तत्वांचे साई उमगले. शासनाचे लोकशाही स्वरूप कृष्णत होण्यासाठी धर्म-निरपेक्ष तत्वज्ञान आधिक ग्रजेचे आहे. म्हणून संघरशांत्याच्या विकासासाठी शब्द्याघटनेच्या आधारावर धर्मनिरपेक्षता निर्भाग केला. शब्दप्रेमी, शब्दनीष्ठ नागरिकांची जागृती करता येईले म्हणून आजच्या काळात धर्मनिरपेक्षतेची उपयुक्तता आहे.

* धर्मनिरपेक्षतेसमोरील आव्हाने

* धर्मांचे राजकारण : मारत द्या बहुधार्मिक शब्द आहे. या सर्वांना अमान नागरिकत्वाच्या धार्याने संविधानाने बांधले आहे. आश्तोने सर्वांच्या चेहरा 'धर्मनिरपेक्षता' वाढी ठेवलाय. रवर तर धर्म हा व्यक्ती समुदायाला एकत्र बांधून ठेवतो यंत्रु इथे तर वेगळाच अनुभव दिसतो, धर्म त्याच्या संघरणा विधायक ऐवजी विधिनालमकू शावती म्हणून कार्य करताना दिसतोय. त्यामुळे धर्माचे राजकारण, राज्य कल्यांचा धर्मांचा पुरस्कार हा भारतीय धर्मनिरपेक्षतेसमोरीले सर्वांत मोठे आव्हान आहे असे वाचे.

* जातीयवाद : धर्मांचित खेरीज जातियता, सोदाशिकता, भाषिकता इत्यादीमुळे धर्मनिरपेक्षता संकोचीत ठेते. मारतान धर्म-धर्मात लेह आहेच पण धर्मांच्या औतरेणाल धार्मिक-जातीय- पोटघेद यामुळे परस्परांतील संबंध देखील लणाव पुढी आहेतच. भारतीय सामाजिक घडण ली लोकशाही प्रधान केंद्रांथाल या जातीयलेची मुख्य अऱ्डसर आहे.

* धार्मिक अल्पसंख्याकृ : हिंदू बहुसंख्य असलेल्या मारतान मुस्लिम खिल्ली, पारशी, इरिय आदी धर्म-संप्रदाय आहेत. इथली राज्यांच्या स्था धार्मिक-असल्याने राज्यांच्यावस्थेचा असा केंद्राला धर्म नाही धार्मिकतेचे कांडाने ठेवतीत व्यक्तित्व घेद न केंद्राची हमी दिल्ली असुन दोयील, अल्पसंख्याकाच्या मनातील शुास्येतीली होावना निर्भाग झालेली नाही.

धर्मनिरपेक्षता या संवर्धनासाठी आपण शर्वांनी आंगीकारण्याची कार्य-
प्रणाली.

माझी गोपनीयता विकास सारथ्यासमानात शर्व जन-जाती व्यक्तींच्या
पर्यंत करण्याचे भव्य देवले पाहिजे. यावर आधारित संकुचीत शृळीकर
वाढणारे राजकिय नेतृत्व अर्थात सादेशिकता, नभानसेम, जातीसेम यावर
आधारित राजकिय नेतृत्वाने विकास करू नेहो. शरथकर्त्त्वाच्या विकासाच
पाया हा धर्मनिरपेक्षताच ठवा.

माझी धर्मनिरपेक्ष समाजात हिंसात्मकता वाढत असून देशाच्या
एकता व एकाभिता व धर्मनिरपेक्षतात्प्रवास वाधा पोहचवणारे व्यक्ती,
व्यक्तीसमूह, संघटना, राजकियपक्ष यांच्यावर न्यायालयामार्फत आवश्य-
की नी कार्यवाली ठोके आवश्यक आहे.

'धर्मनिरपेक्षता' तत्व खालेच पातळीदुन शब्दवेवे करून नवी पीढी या
नितीमुल्यातूनच तथारू ठोकला.

धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला नाही किंवा धर्माचे आस्तित्व
नाकारण्याचा संकल्पाली नाही तर धर्माबाबत शासनाने कोणती मुमिका
आचारवी या बद्दलची मोलिक तात्पत्रिक विचारप्रणाली आहे. देशात
कुठीरनावादी संपूर्णी व्यक्ती-व्यक्तींना, हिंदू-मुस्लिम, मराठा-ब्राह्मण, मराठा-
दलित, अर्थी विभागांनी करून अशजकु निर्माण करण्यासाठी कटकार-
कथान करतायत. पण या छवाल भारतमानेची शर्व नागरिक या.

पावन भारतात एकजीव ज्ञान्यांवरीज शर्तीयत्व पर्यायाने 'धर्मनिरपे-
क्षता' तत्व आवाहीत राहणारू नाही.

धर्मनिरपेक्षतेचा सकारात्मक पक्ष :-

- धर्मनिरपेक्षतेची संकल्पना उदान आणि व्यापक हृषीकोण पृश्नुग
करणारी आहे. जीचे मुळ पुरालन भारताच्या पारंपारिक 'वृक्षुधैव
कुडंबकम्' या सुत्रात आहे व आधुनिक काळात महात्मा फुलेनी
मांडलेल्या 'सार्वजनिक सत्याधिकारी', प्रतीविंश आहे.

धर्मनिरपेक्षता तत्व सर्व घटकांना एका बांधून ठेवण्याचे कार्य करते.
यात कोणताली एक समुदाय दुसऱ्या समुदायाला दमाकारी पदधूनी
ने दाखून वर्द्धव निर्माण करत नाही.

ही एक लोकतांगीकृ व्यवस्था आहे ज्यात 'लोकशाहीच्या' मजबूती-
करणाची प्रेरणा आहे तथा धर्म आणि शजकारण यांच्या पूर्णकरण
चे तत्व आहे. धर्मनिरपेक्षतेचे एक लद्या नोंतीकला लधा मानव कल्याण

ल्याणाला प्रवृत्त करणे. जे प्रत्येक धर्मांच मुलभूत तत्व आहे.

१) धर्मनिरपेक्षतेचा नकाशात्मक पक्ष:-

भारतीय परिप्रेक्ष्यात धर्मनिरपेक्षतारी निश्चित काही आशेष केळे गातान की ही देख पाईमात्यांची देणगी आहे. धर्मनिरपेक्षतेवर धर्मविशेषी असल्याचा आशेष देखील काही समाजघटकांवर काम्बू दाखवला जातो. भास्ताच्या संदर्भात आशेष असाही भावला जालो की शेत्र वहुसंख्यकांच्या हितसंबंधाशी कठीबद्ध राहुन अल्पसंख्याकांच्या प्रकरणाल हस्तानेय करून पक्षपाती मुसिकी घेतान आणि असाच समज वहुसंख्याकृ समाजाच्या मनात 'अल्पसंख्याकृ' समाजाचे हेत राज्य आधिकृ यांशांते असा बेरसमज ला सातत्याने होत शाहतो. ज्यात धार्मिक तुष्टीरणाच्या प्रवृत्तीला चालना दिली आहे असा समज काही समाजघटकांचा आहे. 'धर्मनिरपेक्षता' ही डशवीकृ वोट बँकच्या राजनिसिला चालना देते आसा देखील आशेष केला जातो.

① भारतीय धर्मनिरपेक्षता तथा पाईमात्य धर्मनिरपेक्षता योंच्यातील अंतर-

- पारचेमेकडील धर्मनिरपेक्षता ही धर्म आणि शक्य योंच्यातील विच्छेदावर आधारित आहे तर भारतीय संदर्भात ही आंतर-धार्मिक समानतेवर आधारित आहे.
- पाईमात्य धर्मनिरपेक्षता पुणीत: नकाशात्मक संकल्पना आहे तर भारतीय धर्मनिरपेक्षता 'सर्वधर्मसम्मान' या निकाशात्मक संकल्पनेचा आकार कृप आहे.

② भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या समोरील संकट

भारतात धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा कायम पाद-विषाहात्मक राहीला आहे. एकीकडे राजकियपक्ष धर्मनिरपेक्षतेची छोषणा कुरतात तर धर्मनिरपेक्षतेसंदर्भात वेळोवेळी काही घटना अंतेकू सकारच्या उदा. १९८४ मध्ये दिली देवो, ज्यात २५००हुन आधिक लोकांनी प्राण ब्रह्माकरू.

वर्ष १९९२ चे मुंबई-दंगली.

वर्ष २००३ माधील गुजरात दर्गे ज्याल मुश्लिम समुदायाच्या सुमोरे १००० व्यक्ती मारले गेले.

गोहत्या प्रतिबंधकाच्या नावाआड धार्मिक आणि नातीय हल्ले नाशिरिकता संशोधन आघिनियम (CAA) लसेस नेशनल सिटिझन शजिस्टर बोर्ड (CNRC) च्या विरुद्ध देशात उपन्हांना आलेला विरोध व हिंसा.

उपरोक्त उल्लेखीत सगळ्या घटनांना कोणत्यानाकोणत्या रूपात नाशिरिकाच्या एका ग्रायला त्याच्या मुख्यमूळ वारजोंपासून दुर केल्याच्या भावेले तुंब निर्माण झालेला प्रसोम आहे. परिणामस्वरूप भारतीय धर्मनिरपेक्षा वेळोवेळी धार्मिक कृष्टिलावाद, उग्रराष्ट्रवादाच्या तथा धार्मिक नुष्टीकरणाच्या भोवत्यात सापडलेली दिसते.

① प्रानेकुल परिस्थिती संरक्षण करून समाधानकारक उपाययोजना.

धर्मनिरपेक्षता संविधानाचा मुळ संरचनेचा आग आहे हे जाणुन सरकारने या तत्वाच्या संरक्षणार्थ पाऊले उचलेले वारजोचे आहे. एस. आर. वोभडू श्वेतल्यात वर्ष १९७५ मध्ये सौंगितल्यापूर्वांनी सर्वेत्य व्यायामयाने मांडलेले यत की धर्मांना शजकारणापासून विष्कृत केले नाही तर सन्ताणारी पक्षाचा धर्म देशाचा धर्म शाहिल.

- कोणत्याही धर्मनिरपेक्ष वाष्ट्रात धर्म ला व्यक्तींचा श्वाजगी मामला घर्सुन शक्यकर्त्यांचे कार्य आहे की वोट घेण्या शजकारणापासून स्वतंत्रा वागुना ठेवावे.

अंतिमत: या 'धर्मनिरपेक्षता' तत्वाचा व्यावरणीकृ पातळीवर अंमल होऊन त्याहीरे परश्पर सांमनेस्थ व निकोप सहजेवन निर्माण करणे हे सरकार त्याचपूर्वांनी नाशिरिक म्हणुन आपले देखील कुरिंय आहे. नरच वंदानेय संत द्वानोबांली नगरात कल्याणासाठी परमेश्वराकडे यशायदानाचा, विश्ववंशुत्वाचा अविकार व्यावरणीकृ पातळीवर घडवून येईल व मारनात व्हातला प सोऱ्य नांदेल.

वर्ष १९९२ चे मुंबई-दंगली.

वर्ष २००३ मधील गुजरात दंडे ज्याल मुस्लिम समुदायाच्या शुभारे १००० व्यक्ती मारले गेले.

गोहत्या प्रतिबंधकाच्या नावाभांड धार्मिक आणि जातीय हल्ले नागरिकता संशोधन आदिनियम (CAA) तसेच नेशनल सिईझन-शिस्टर बोर्ड (NRC) च्या विरुद्ध देशात उपनिवासातील विरोध व हिंसा.

उपरोक्त उल्लेखीत सगळ्या घटनांना कोणत्यानाकोणत्या रूपाल नागरिकांच्या एका शायला त्याच्या मुलभूत ग्राहनांपासून दुर्क्षेत्राच्या भावने तुल निर्माण झालेला प्रक्षेप आहे. परिणामस्वरूप भारतीय धर्मनिरपेक्षा वेळोवेळी धार्मिक कट्टरतवाद, उत्तराधिवादाच्या तथा धार्मिक नुष्टीकरणाच्या भोवत्यात भापडलेली दिसते.

① प्रातिकूल परिस्थितीमध्ये समाधानकाऱ्हक उपाययोजना.

धर्मनिरपेक्षता संविधानाचा मुळ संश्चनेचा आग आहे हे जाणुन सरकारने या तत्वाच्या संरक्षणार्थ पाऊले उद्यतेने बांधेचे आहे. एस. आर. वोर्मडे अवृत्त्यात वर्ष १९९५ मध्ये सौंगितव्यापूर्वक सर्वेत्या व्यायामयाने मांडलेले भत की धर्माना शजकारणापासून विषयक तेजी नाही तर सन्ताधारी पक्षाचा धर्म देशाचा धर्म शाहिल.

- कोणत्याही धर्मनिरपेक्ष शास्त्रात धर्म ला व्यक्तींचा खाजगी प्राप्त असून शजकारणाचे कार्य आहे की वोट बँकेच्या शजकारणापासून स्वतःभा वागुला ठेवावे.

अंतीमीत: या 'धर्मनिरपेक्षता' तत्वाचा व्यावर्हरीकृ पातळीवर अंमल होऊन त्याहीरे परम्पर सांभजस्य व निकोप सहजिवन निर्माण करणे हे सरकार त्यायपूर्वांची नागरिक कृत्यानु आपले देशील कृत्यानु आहे. हे सरकार त्यायपूर्वांची जगत् कृत्याना साठी परभेस्वराकडे नरच वंदनीय अंत झालोलांनी जगत् कृत्याना साठी परभेस्वराकडे यशायदानाचा, विष्ववंशुत्वाचा अविष्कार व्यावर्हरीकृ पातळीवर घडवून येईल व मारतात झालता व सोऽस्य नांदेल.

२०२१/२०२९

हमीपत्र

मी प्रतिक संजय देशभुव श. ओडा, ता. नेवाभा, जि. झारखण्ड
येथील रहिवासी असून संविधानदिनानिमीन (महाज्योती, नागपूर)
योग्या विधमानाने आयोजित 'शक्यस्तरीय निबंध स्पष्टेत' मी.
युल्या गटातुन सहभाग घेत 'गट क साठीचा विषय':- आरतीय संविधान
आणि 'अभिनिश्पेक्षा' या विषयाचा निबंध स्पष्टेसाठी पाठवत आहे. सह
निबंध मी स्वतः लिहिलेला असून त्याबद्दलचे हे हमीपत्र आपल्या
अमोर आहे करत आहे.

आपला कृपाक्षीला द्या